

einem Thema इषि besteht, wie इषये, युधये datt. zu इष्ण, युध sind. ते अस्मयमिष्ये विश्वामायुः तपै उत्ता वरिवस्तु देवा: RV. 6, 52, 15. — Nahe verwandt mit इद्, इडा und इरा.

इषि m. aus III. इष् gebildet: *der Saft, Trank hat, wie ऊर्जा aus ऊर्जा*. Bezeichnungen, welche das Wesen der beiden Herbmonate ausdrücken und hier und da auch als wirkliche Namen derselben auftreten. P. 4, 4, 128, Vārtt. 2, Sch. AK. 1, 1, 17. H. 155. VS. 14, 16. 22, 31. यच्क्रवूर्यम् शोषय: चयते तेना हैताविपश्चार्जय चत. Br. 4, 3, 1, 17. इषोर्जा शरत् Suca. 4, 19, 9. VP. 223. — Vgl. इष्.

इषण्य (denom. von इषणि), इषण्यते *bewegen, erregen*: ते सत्येन मन्त्राना गोपतिं गा इषणाम इषण्यत धीमि: RV. 10, 67, 8. — Vgl. इषण्.

इषणि (von I. इष्) f. *das Antreiben, Verlangen*: डुक्लाना धेनुक्लानेषु कारवै तमना शतिनं पुरुद्वयमिषणि (instr. mit Verkürzung des इ) RV. 2, 2, 9. — Vgl. प्रेतीषणि.

इषण् (denom. von इषणि), इषण्यति *zur Eile antreiben, erregen, auftreiben*: ते हिन्द्वे त हिन्द्वे त इषण्यत्यानुष्टु: RV. 5, 5, 6. कविश्चित्रमिषण्यसि चिकिलान्वयमानं वाऽन्वं वाऽन्वयै 10, 99, 1. शोक्लमिष्ये गा इषण्यन् 9, 96, 8. सूतस्य बृहू उपसामिषण्यन् 3, 61, 7. 8, 22, 4. — Vgl. इषण्.

— सम zusammentreiben: समस्मयं पुरुद्वा गा इषण्य RV. 3, 30, 3.

इषण्या (von इषण्) f. *Aufforderung, Antrieb*: इषण्ययो नः पुरुद्वप्ता भृत्यां वाङ्मे नेत्रिष्मूल्ये RV. 8, 49, 18.

इष्य (denom. von III. इष्, इष्यति und °ते 1) *saftig sein, schwollen; frisch, rege, rührig, kräftig sein*: इषा मदत् इष्येम देवा: RV. 1, 185, 9. इषेष्यधर्मो नियधम् AKv. C. 8, 7. योस्मिन्सुताता इष्यत सूर्यः RV. 2, 2, 11. तज्ज्ञा श्रन्वा संविता वद्वयं तस्मिन्द्वच इष्यतो अनुग्रहम् 5, 49, 4. 3, 33, 12. 4, 36, 4. लक्ष्ययुतच्युदस्मेष्यतम् 6, 18, 5. 9, 84, 3. इष्यतो विश्वामायुः 6, 16, 27, 1, 2, 8. 10, 91, 1. abweichend betont: इष्यते मर्त्याय 6, 16, 25. — 2) *erfrischen, stärken, beleben*: (स्पशः) प्रवेतसो य इष्यत भृत्यः RV. 7, 87, 3. 1, 77, 4. येन (येन) नरा नासत्येष्यत्यै वर्तिर्यास्तन्याय त्यन्ते च 183, 3. गा वृहू इष्यमिष्यत्यै 6, 64, 4. पूर्वीरिष्य इष्यतो 8, 26, 3. ३, 5.

इष्यत् (von III. इष् mit suff. वत् und eingeschobenem Bindevocal, wie auch इष् die consonantisch anlautenden Casusendungen verschmäht; vgl. auch इष्टस्तुत) adj. *kräftig*: प्र तद्वाचेयं भव्यापेद्वे लुप्तो न य इष्वान्मस्य रेति RV. 4, 129, 6.

इष्वर्य (von इष्) adj. *pfeilkundig* VS. 22, 22.

इष्टस्तुत् (इष् = III. इष् + स्तुत) f. *Lob des Gedehens, Wohlstands*: शं इषे शं स्वस्तय इष्टस्तुतो मनामके देव्यस्तुतो मनामके RV. 5, 30, 5. Von Padap. irrig zerlegt in इष्+स्तुतः. — Vgl. इष्वत्.

इषि adj. oder subst. in der Lesart des SV. I, 6, 2, 2, 2: वि चिद्भाना इषयो श्रोतयो यो ने: सत् सन्निष्ठतु ने धियः; welche entstellt zu sein scheint, während die Parallelstelle RV. 9, 79, 1 einen leichten Sinn ergibt. — Vgl. III. इष् am Ende.

इषिका f. = इषिका und इषिका Rājām. zu AK. 2, 8, 2, 6, 10, 33. CKDr.

इषितत्वां (von इषित mit dem suff. des nom. abstr. und jenes von I. इष्) instr. *auf Antrieb oder in Aufregung*: (मित्रावरुणौ) इषितत्वां पदामसि RV. 4, 10, 132, 2.

इषिथ् f. s. निःषिध्.

इषिर् (von III. इष्) adj. 1) *saftig; erquickend, erfrischend; frisch, blühend*: पयो न दुर्घटमिन्दिरिष्यरम् RV. 9, 96, 15. गा: 10, 68, 3. आदित्स्व-

धामिषिरा पर्यपश्यन् 1, 168, 9. 10, 157, 5. भूमिन् 3, 30, 9. शं ने इषिरो श-पि वातु वातः 7, 35, 4. VS. 18, 41. AV. 6, 62, 1. vom Weibe 19, 49, 1. RV. 5, 57, 3. — 2) *kräftig, muthig, rüstig, rasch, munter*: स्पशः RV. 9, 73, 7. सखिभिरिन्द्र इषिरेभिः 10, 73, 5. vom Ross 6, 62, 3. von der Stimme: क्लिन्वाना वाचमिषिराम् 9, 84, 4. 10, 98, 3. vom Willen u. w.: केतेभिरिषिरेभिः 3, 60, 7. दत्तम् 5, 68, 4. इषिरेण ते मनसा सूतस्य भन्नीमहि 8, 48, 7, 3, 8, 4. AV. 18, 1, 21. von Göttern RV. 3, 56, 8. 5, 41, 12. Indra 1, 129, 1, 6, 29, 3. 8, 87, 9. Agni 3, 2, 14 (इषिर = Agni UNĀDIK. im CKDr.), die Aditja 2, 29, 1. Brhaspati 7, 97, 7. वरुणं पूर्वमिषिर्या इषिरम् AV. 5, 1, 9. — adv. °रम् RV. 10, 157, 5: ग्रावीणो पर्यपूर्विर वर्दति.

इषिका oder इषिका m. pl. N. pr. eines Volkes Vāju-P. in VP. 191, N. 80. — इषिकातूल s. u. इषिका 1.

इषिका f. 1) Rohr, Binse: इषिकामिव सं नेमः AV. 6, 36, 4. इषिकां जर्तीम् 12, 2, 54. (प्रूर्पम्) यदि न तानो परि वेणां वरीषिकामाम् C. Br. 4, 1, 4, 19. 10, 1, 5, 4. KAUC. 13. Inbesondere der (oben eine Rispe oder einen Büschel tragende) Halm der Schilf- und Riedgräser: पर्यपैको मुज्जाद्विवृत् wie man den Schilfhalmb aus der Blattscheide auslösst C. Br. 4, 3, 2, 16. तं (पुरुपतरात्मानं) स्वाच्छरीरात्प्रवृत्तेन्मुज्जाद्विवैषिकां धैर्येण KATHOP. 6, 17. इषिकां च यथा मुज्जात्कशिक्षिक्षय दश्यते MBH. 14, 553. मुज्जो विमुच्यत इषिकाया NIR. 9, 8. KĀT. C. 7, 2, 34. वीरिणात्य चतमाणामिषिकामाम् KAUC. 26. पतंगिकानो पुच्छेषु त्येषोका प्रवेशिता MBH. 1, 4332, 2423. शेरीषिकां च यथा मुज्जात्कशिक्षिक्षय दश्यते MBH. 1, 2, 30, 12. इषिकातूल n. mit Kürzung des Auslauts P. 6, 3, 65. KAUC. 11. इषिकातूल KHĀND. UP. 5, 24, 3. Halme werden häufig besprochen und als Zaubermittel, namentlich als Pfeile, gebraucht MBH. 1, 5157. fgg. 3, 16266, 10, 665, 14, 1967. R. 5, 36, 41, 44, 46 (ई०). 37, 4. 66, 30, 68, 11. 2, 96, 46 (ई०), dagegen GORR. 105, 45: इ०. इषिकात्वं RAGH. 12, 23. शेरीषिका R. GORR. 2, 103, 43 (SCHL. 96, 44: शेरीषिका). Vgl. इषिका. — 2) Name eines Zuckerrohrs, *Saccharum spontaneum L.*, H. 1193. — 3) Pinsel Rājām. zu AK. 2, 10, 33. CKDr. — 4) Augapfel des Elefanten AK. 2, 8, 2, 6. — Varianten: इषिका, इषिका, इषिका, इषिका. Das Wort scheint mit इषु in Zusammenhang zu stehen.

इषु (von इष् schleudern) m. f. Un. 1, 13. SIDDH. K. 248, b, 5. in der alten Sprache selten m. 1) लो, Pfeil AK. 2, 8, 2, 55. 3, 4, 110. H. 778. तस्य साधीषिरेवा याभिरस्याति RV. 2, 24, 8. इष्वा: पर्यमिष्वा द्युः 10, 18, 14. 103, 11, 7, 78, 11. 8, 7, 4. VS. 16, 3. AV. 4, 13, 4. 5, 8, 4. 14, 12, 18, 15. 11, 9, 1. C. Br. 2, 3, 2, 10. 5, 3, 5, 29. पञ्चप्रदेशा लृ स्म वेव पुरुषर्वति (als Maass) 6, 5, 2, 10. शतब्रंश इषुस्तवे RV. 8, 66, 7. AV. 4, 6, 6. चतुर्संधिर्षिपुर्नोकं शल्यस्तेजने पर्णानि AIT. Br. 1, 25. इषुवृद्धं Tod durch einen Pfeil C. Br. 5, 4, 2, 2. इषुपर्बिन् 12, 4, 2, 5. एष तमिषु संदेहं C. Br. 94, 10. इषुमुक्ता धनुष्मता PANĀK. I, 219. इषुत्तेप VJUTP. 127, a. नश्यतीपुर्याविद्वः लृ विद्मनुविद्यतः M. 9, 43. इषुप्रयोग RAGH. 2, 42. निष्पङ्गादसमयमुद्दतम् — प्रतिसंस्कृतिषुम् 3, 64. श्रमोद्या इषवशेमे R. 3, 18, 38. योद्यवः सिद्धिति लत्ये चले C. Br. 38. इषुत्तेप DA. 1, 25. Ein adj. comp. auf इषु hat den Ton auf der Endsilbe des ersten Wortes P. 6, 2, 107, 108. Am Ende eines adj. comp. इषुक, f. °का: त्रीषुकं धनुः KĀT. C. 25, 4, 47. चर्मतूषाः सेषुकाः 15, 3, 19. Die einzelnen Theile des Pfeils s. bei श्रनीक, श्राप्त, लेन, कुल्लम, पर्णा, शत्य. — 2) इषुस्तिकाएता der dreitheilige Pfeil, N. eines Sternbildes (vielleicht der Gürtel des Orion) neben मृग, मृग्याय and रोक्ति-